BSEL INFRASTRUCTURE REALTY LIMITED

CIN: L99999MH1995PLC094498

Regd. Office: 737, 7th Floor, The Bombay Oilseeds & Oils Exchange Premises Co-op, Soc. Ltd., The Commodity Exchange, Plot No. 2,3 & 4, Sector-19-A, Vashi, Navi Mumbai-400 705. Tel.: +91-22-6512 3124, Tele fax: +91 22 2784 4401, webside: www.bsel.com



Date: 4^{rth} November, 2020

To,

BSE Limited

Corporate Relationship Department

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street; Fort Mumbai 400 001 Script Code: 532123

ISIN: INE395A01016

National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, 5th Floor

Plot No. C/1, G Block; Bandra (East)

Mumbai 400 051

Symbol: BSELINFRA ISIN: INE395A01016

Dear Sirs,

<u>Sub: Newspaper Advertisement pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.</u>

In compliance with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the copy of newspaper advertisement of the financial results for the quarter ended September 30, 2020 published in Financial Express (English Newspaper) and Mumbai Lakshdeep (Marathi Newspaper) for your reference.

The said newspaper advertisement has also been uploaded on the website of the Company at www.bsel.com.

Kindly take the above on record and oblige

Thanking you

Yours Faithfully,

For BSEL Infrastructure Realty Limited

Alpa Hakani

Company Secretary & Compliance Officer

Encl: a/a

FINANCIAL EXPRESS

RELIANCE CHEMOTEX INDUSTRIES LIMITED

Regd Office: Post Box No. 73, Village Kanpur, Udaipur-313 003

Website: www.reliancechemotex.com, Email: cs@reliancechemotex.com

Notice is hereby given that, pursuant to regulation 29 read with regulation 47 of

SEBI (Listing Obligation and Disclosures Requirement) Regulations, 2015 that

a meeting of Board of Directors of the company is scheduled to be held on

Monday, November 09, 2020, interalia to consider the Un-Audited Financial

Result of the Company for the guarter and half year ended on

Pursuant to the above business, trading window of the company is Already

closed from Thursday, October 01, 2020 and will remain closed till Wednesday

The information contained in the Notice is also available on the website of the

Company i.e. www.reliancechemotex.com and the website of Stock Exchange

CIN: L40102RJ1977PLC001994 Phone: 0294-2490488

16

CINERAD COMMUNICATIONS LTD. Regd. Off.: Subol Dutt Buildina. 13. Brabourne Road. Mezzanine Floor, Kolkata-700001 (W.B.) Phone: +91 33 2231 5686-5687 & Fax: +91 33 22315683

E-mail:cinerad@responce.in; Website:www.cineradcommunications.com CIN: L92100WB1986PLC218825 **NOTICE** NOTICE is hereby given that meeting of the

Board of Directors of the Company pursuant to Regulation 29 of the SEBI (LODR) Regulations, 2015 will be held on Thursday, 12th November, 2020 at our Registered Office at Subol Dutt Building, 13, Brabourne Road, Mezzanine Floor, Kolkata-700001, at 11:15 A.M, inter-alia, to consider, approve and take on record the Un-audited Standalone Financial Results for the guarter and half year ended on 30th September, 2020 subject to Limited Review Report by Statutory Auditor in terms of Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') with the Stock Exchange. Further, the details of this Notice has been uploaded on the Website of the Company at the http://cineradcommunications.com/ investors.htm as well as on the website of the stock exchange at the link http:/ www.bseindia.com/corporates ann.aspx?scrip=530457%20&dur=A By Order of the Board

For Cinerad Communications Ltd Pradeep Kumar Daga Date: 02.11.2020 Director

EGETABLE PRODUCTS LIMITED Regd. Office: Subol Dutt Building, 13, Brabourne Road, 6th Floor, Kolkata-700001

Phone:+91 33 22315686-87; Fax:+91 33 22315683 E-mail: vpl1953@yahoo.com; Website: www.vegetableindia.com CIN: L01122WB1953PLC021090 NOTICE

NOTICE is hereby given that meeting of the Board of Directors of the Company pursuant to Regulation 29 of the SEBI (LODR) Regulations, 2015 will be held on Thursday, 12th November, 2020 at our Registered Office at Subol Dutt Building, 13, Brabourne Road, 6th Floor, Kolkata- 700001 at 12:15 P.M, interalia, to consider, approve and take on record the Un-audited Standalone Financial Results for the quarter and half year ended on 30th September, 2020 subject to Limited Review Report by Statutory Auditor in terms of Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') with the Stock Exchange.

Further, the details of this Notice has been uploaded on the Website of the Company at the http://www.vegetableindia.com/investor. html as well as on the website of the stock exchange at the link: http://www.bseindia. com/corporates/ann.aspx?scrip=539132& dur=A&expandable=0 By Order of the Board

For Vegetable Products Limited

Tanmoy Mondal Place: Kolkata Managing Director Date: 02.11.2020



Regd. Office: Hazi Rattan Link Road, Post Box No. 71, BCL Industries Limited Bathinda-151001 Ph.: 0164-2240163, 2240443, 2211628, Fax: 0164-

5003638 Website: www.bcl.ind.in, Email: bcl@mittalgroup.co.in CIN: L24231PB1976PLC003624 COMPANY NOTICE

Pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of SEBI(LODR) Regulations, 2015, Notice is hereby given that a Meeting of Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, the 10th day of November, 2020, inter-alia to consider the Unaudited Financial Results of the Company for quarter/ half year ended 30th september, 2020. The said Notice is available on Company's Website www.bcl.ind.in and BSE website www.bseindia.com

For BCL Industries Limited DATE:- 02.11.2020 Kushal Mittal Place -Bathinda (PB.) Jt. Mg. Director DIN-07276145

ZENITH FIBRES LIMITED CIN: L40100MH1989PLC054580

205, Marol Bhavan, 2nd Floor, Marol Co-Op. Indl. Estate Ltd., M.V. Road, J.B. Nagar Post, Andheri (E), Mumbai-400 059. Fax: 022-28599429/ Tel.: 022-28599428/ E-Mail: mumbai@zenithfibres.com, NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations 8 Disclosure Requirements) Regulations, 2015 that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Monday the 9th November 2020, inter alia, to consider and approve Unaudited Financial Results for the guarter and half year ended on 30th September, 2020

Further, in line with Clause 47(2) of the aforesaid Regulations, this information is also available on the website of the Company i.e. www.zenithfibres.com and also on the website of BSE Ltd. i.e. www.bseindia.com

For ZENITH FIBRES LIMITED (Siddhi Shah) Dated this 02nd November, 2020. **Company Secretary**

FINEOTEX CHEMICAL LIMITED

Regd. Office: 42 /43 Manorama Chambers, S V Road, Bandra (West), Mumbai 400050. Email: info@fineotex.com Website: www.fineotex.com, Tel. No. 022-26559174-77 Fax 022-26559178, CIN: L24100MH2004PLC144295

Consolidated Quarter Ended increased by 66.91% Y-o-Y basis

Half Year Ended increased by

Quarter Ended increased by

Standalone

			STAN	DALONE		(₹ in Lacs) CONSOLIDATED					
Sr.	Particulars	Q	uarter Ende	ed	Half Year Ended	Qı	uarter Ende	d	Half Year Ended		
No.	8	30.09.2020	30.09.2019	30.06.2020	30.09.2020	30.09.2020	30.09.2019	30.06.2020	30.09.2020		
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited		
1	Total Income from operations (net)	2993.67	3324.32	1040.68	4034.35	5474.55	5104.42	3038.71	8513.26		
2	Net Profit /Loss for the period before Tax										
	before Exceptional Item	977.23	790.83	677.31	1654.54	1328.26	895.68	895.71	2223.97		
3	Net Profit /Loss for the period before Tax										
	after Exceptional Item	977.23	790.83	677.31	1654.54	1328.26	895.68	895.71	2223.97		
4	Net Profit /Loss for the period after Tax										
	after Exceptional Item	809.00	601.08	647.73	1456.74	1100.73	659.46	819.83	1920.56		
5	Total comprehensive Income for the period										
	(Comprising profit/(loss) for the period (after Tax)	808.76	600.97	647.49	1456.25	1100.48	659.36	819.58	1920.07		
6	Paid up equity share Capital	2214.97	2226.00	2226.00	2214.97	2214.97	2226.00	2226.00	2214.97		
	(Face Value of share of Rs.10/- each)										
7	Basic and Diluted Earning Per Share (EPS)										
	1. Basic Earning per Share	0.73	0.54	0.58	1.32	0.95	0.56	0.70	1.65		
	2. Diluted Earning per Share	0.73	0.54	0.58	1.32	0.95	0.56	0.70	1.65		

a) The above is an extract of the detailed format of the quarterly Unaudited financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015. The full format of the quarterly financial results is available on the Stock Exchange website and Company's website www.corporatementors.in

b) The above Results for the quarter and period ended September 30, 2020 have been reviewed by the Audit Committee and were taken on record by the Board of Directors at its meeting held on October 31, 2020

c) The Auditor of the Company has provided a Limited Review Report on the Un-audited Financial Results.

For and on behalf of Board of Director Surendrakumar Tibrewala Chairman & Managing Director Information Notice

The below mentioned Borrowers & Co-Borrowers are informed to remove their movable assets from the mortgaged property (mentioned in the below mentioned table) which is going to be sold by AU Small Finance Bank Ltd. (A Scheduled Commercial Bank) through auction proceeding under SARFAESI Act. 2002, otherwise the movable assets would be transferred to any rented location at their own cost and they will also be liable for any damage caused

during the shifting, if	it is not removed within /	days.
Loan Account No.	Name of Borrower/ Co-Borrower/ Mortgagor/Guarantor	Detail of Mortgaged Property
LSSCP02716- 170474916 (New Loan No. L9001060101187517)	Riteshkumar Bachubhai Shah, Smt. Hemlataben Ritesh Kumar Shah	"Flat No. E-15, 4th Floor, Rajdeep Duplex & Description of the Ploor, Rajdeep Duplex & Ploor, Apartment, Sub Ploor, Apartment, Sub Ploor, Apartment, Sub Ploor, Apartment, Post No. 1, Sr. No. 275 Paiki, Mouje Shejpur, Bogha, Taluka Asarwa, Distt. Ahmedabad, Gujara Admeasuring 56.33 Sq. Mi



NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, it is hereby notified that the Meeting of the Board of Directors of JAYASWAL NECO INDUSTRIES LIMITED will be held on Wednesday, the 11" day of November, 2020 at 12.30 P. M. at the Registered Office of the Company at F-8, MIDC Industrial Area, Hingna Road, Nagpur-440016 (MH), inter-alia to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the guarter & half year ended 30th September, 2020.

Further, pursuant to Company's Code of Conduct for regulating, monitoring and reporting of Insider Trading, the Trading Window for dealing in the Securities of the Company have been closed for all Designated Persons of the Company from 1st October, 2020 up to 48 hours from the declaration of the Unaudited Financial Results of the Company i.e. 13" November, 2020 for the quarter & half year ended 30" September, 2020 (both days inclusive).

The information contained in this notice is also available on the Company's website www.necoindia.com and on the website of the Stock Exchanges www.bseindia.com and www.nseindia.com

By order of the Board of Directors

Place: Nagpur Date: 2" November, 2020

Vikash Kumar Agarwal Company Secretary & Compliance Officer Membership No: A19583



CIN: L22222MH2014PLC254848

Regd. Off.: 7th Floor, Adhikari Chambers, Oberoi Complex, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053 E-mail: cs@governancenow.com; Website: www.governancenow.com Tel.: 022 40230711: Fax: 022 26395459

Notice is hereby given in terms of Regulations 29 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, November 10, 2020, through electronic mode inter alia to consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the quarter and half year ended September 30, 2020. The information is also available on the website of the Company viz. www.governancenow.com and is also available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) where the shares of the Company are

NOTICE

For SAB Events & Governance Now Media Limited

Sd/-

Swity Gada

Place: Mumbai Date: November 02, 2020

Company Secretary & Compliance Officer DIN: 00218394



Place : Mumbai

Date: 31st October, 2020

Regional Office, Pune

2nd Floor, 11/1, Sharada Centre, Khilare Path, Erandvana, Pune-411004. Ph: (020) 25937226, 25937254, Email: recovery.pune@bankofbaroda.com

E-AUCTION SALE NOTICE

Sale of secured immovable assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (hereinafter referred to as the Act)

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s), Mortgagor(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, possession of which has been taken by the Authorised Officer of Bank of Baroda, Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis for recovery of dues in below mentioned account/s. The details of Borrower/s/Mortgagor/Guarantor/s/Secured Asset/s/Dues/Reserve Price/e-Auction date & Time, EMD and Bid Increase Amount are mentioned below -

Sr.		Name of Borrower and	B	Type of Possession	Demand Notice	+	Reserve Price 10% EMD										
No		Guarantor	Description of Property	Date		Total Dues	Minimum Bid Increase Amoun										
	ROSARB	Shalivan Sambhaji	All that Piece and Parcel of Property situated at Flat	Symbolic	19/01/2017	Rs. 30,86,567/- + Interest Thereon + Other Charges	Rs. 27,74,000/-										
(Harri	Ph: 8888856111	Kumbhar	No. 403 4TH Floor, ROMA GALAXY, Pimple Saudagar, Pune.	- Cymbono	10/0 //2011	(Rupees Thirty Lakhs Eighty Six Thousand Five	Rs. 2,80,000/-										
			Saudagai, Fulle.			Hundred Sixty Seven only) plus interest thereon plus other charges	Rs. 20,000/-										
2	ROSARB	M/S Accurate Power	All that Piece and Parcel of Property situated at Flat	Symbolic	19/06/2018	Rs. 62,01,315.44 + Interest Thereon + Other	Rs. 49,30,000/-										
311	Ph: 8888856111	solutions Prop. Santosh Laxman More (Borrower)	No. 301, 3rd Floor, Vasundhara Apartment	Charges (Rupees Sixty Two Lakh, One Thousand Three Hundred Fifteen And Fourty Four Paise only plus interest thereon plus other charges		Rs. 4,93,000/-											
		Guarantor : Archana	Condominium S. No. 18/3/2 ,18/3/3 Opp. Union Bank of India, Suncity Road, Vitthal Nagar				Rs. 20,000/-										
		Santosh More Mr.Santosh Laxman More, Mrs. Archana Santosh More	,Mahalaxmi Society, Lane No. 4, Hingane Khurd, Tal. Haveli , Pune.	Symbolic	19/06/2018												
10000	DOCADO	M/C 4 D	All the A Division of December 1 and 1 at Flori	US 2002-04		thereon plus other charges											
3	ROSARB Ph: 8888856111	M/S Accurate Power Solutions Prop. Santosh	All that Piece and Parcel of Property situated at Flat No. 202, 2nd Floor, Vasundhara Apartment	Symbolic	19/06/2018	Rs. 62,01,315.44/- + Interest Thereon + Other Charges (Rupees Sixty Two Lakh, One Thousand	Rs. 45,79,000/-										
		Laxman More (Borrower)	Condominium S. No. 18/3/2,18/3/3 Opp. Union	~~		Three Hundred Fifteen And Fourty Four Paise only	Rs. 4,58,000/-										
		Guarantor; Archana Santosh More	Bank of India, Suncity Road, Vitthal Nagar, Mahalaxmi Society, Lane No. 4, Hingane Khurd,			plus interest thereon plus other charges	Rs. 20,000/-										
		Mr.Santosh Laxman More, Mrs. Archana Santosh More	Tal. Haveli, Pune.	Symbolic	19/06/2018	Rs. 47,96,023/-+Interest Thereon + Other Charges (Rupees Forty Seven lakh Ninety Six Thousand Twenty Three Only) plus interest thereon pluse other charges											
4	ROSARB Ph: 8888856111	Sanghamitra Gaikwad	All that Piece and Parcel of Property situated at Flat	Symbolic	22/07/2016	Rs. 4,41,255/-+Interest Thereon + Other Charges	Rs. 47,01,000/-										
		No. 5, 1st Floor Bldg, C1 Ganga Height Co-op. Hsg Soc, S. No. 77, Hissa No. 2/2, CTS No. 1476,	- 60E		(Rupees Four lakh Forty One Thousand Two hundred Fifty Five Only) plus interest thereon plus	Rs. 4,71,000/-											
			Village Mundhawa, Pune	,		other charges	Rs. 5000/-										
5	ROSARB	Rajesh Mohan Mahadik	All that Piece and Parcel of Property situated at Flat	Symbolic	26/07/2018	Rs. 27,23,880/- + Interest Thereon + Other Charges	Rs. 26,35,000/-										
				Rs. 2,64,000/-													
			rice control of the first transfer that the control of the control				Rs. 10,000/-										
6	ROSARB	Amol Baban Nalawade	All that Piece and Parcel of Property situated at Flat	Symbolic	14/11/2018	Rs. 23,23,225/- + Interest Thereon + Other Charges	Rs. 39,24,000/-										
30398	Ph: 8888856111	No. 107, 1st Floor, SAMRUDDHA JEEVAN	Oymbono	14/11/2010	(Rupees Twenty Three Lakh Twenty Three Thousand	Rs. 3,93,000/-											
			SANKUL, S. No. 32, Hissa No. 1C, Pisoli Road, Anthon Nagar, At Pisoli, Tal. Haveli, Dist. Pune.			Two Hundred Twenty Five only) plus interest thereon plus other charges	Rs. 10,000/-										
7	eDena	Mr. Arun Balram	Anthon Nagar, At Pisoli, Tal. Haveli, Dist. Pune. plus other charges All that Piece and Parcel of Property situated at Flat Symbolic 13/06/2018 Rs. 16,71,000/- + Interest Thereon + Other Charges F		Rs. 17,36,000/-												
	Shivaji Housing society Ph No:	Dabholakar	No.101,(1 BHK), On First Floor, of the Building	410540000000000000000000000000000000000	TOTOGLOTO	(Sixteen lakh Seventy One Thousand only) plus Interest Thereon plus Other Charges.	Rs. 1,74,000/-										
	9152940956		"Vighnaharta Phase 1", On Gat No. 94, Near Sai Residency, off Kirkatwadi Road, at Kirkatwadi, Tal. Haveli, Dist. Pune-411024.			Interest mereon plus Other Charges.	Rs. 10,000/-										
8	eDena Deccan		Mr. Roshan Kumar										All that Piece and Parcel of Property situated at Flat No.	Symbolic	15/07/2008	Rs. 63,35,207/- + Interest Thereon + Other Charges	Rs. 24,75,000/-
(CEPS)	Gymkhana Ph-	Kishor and Mrs. Manju Shambhunath Khan	B-14, 4th Floor, Radha Raman Complex, S. No. 541/1/1-15-16-19-56-72, Shiride Road, Near	39,000,000		(Rupees Sixty Three Lakh Thirty Five Thousand Two hundred Seven only)plus Interest Thereon plus	Rs. 2,47,500/-										
	9152940106 / 985066462		Krishna Chowk, Pimple Gurav, Pune			Other Charges	Rs. 10,000/-										
9	Sahakar Nagar	M/s. Bhairavnath Rice	, Prop. Mr. Sanjay No. 20, A-Wing, 5th floor, Hastipuram, S. No.	Symbolic	03/10/2017	Rs. 83,86,198/- + Interest Thereon + Other Charges	Rs. 64,98,000/-										
	8390383041 /	Mill, Prop. Mr. Sanjay Shivling Wagholikar		33000000000		(Rupees Eighty Three lakh Eighty Six thousand One hundred Ninety eight only) plus interest thereon plus	Rs. 6,49,800/-										
	9960736498		8 18			other charges	Rs. 20,000/-										
10	ROSARB Ph: 8888856111	Satish Gopalrao Gorle	All that Piece and Parcel of Property, bearing flat No.	Symbolic	13/10/2014	Rs. 18,89,263/-+Interest Thereon + Other Charges (Rupees Eighteen Lac Eighty Nine Thousand Two	Rs.16,53,000/-										
	000000111		 2nd floor, in Suyog Plaza, Indrayani Vidyamandir Colony Plot No. 85, CTS No. 2123, S. No. 238+25, 			Hundred Sixty Three only) plus interest thereon plus	Rs. 1,65,300/-										
			At Talegaon Dabhade (Shahari) Dist. Pune			other charges	Rs. 10,000/-										
11	Sahakar Nagar Ph.:	Mr. Rajendra Mahadev Rao Levharkar	All that Piece and Parcel of Property, bearing Flat No. 6, 1st Floor, Abhishek 5, Co-op. Hsg Soc, Plot	Symbolic	03/09/2019	Rs . 44,55,533/-+ Interest Thereon + Other Charges (Rupees Forty Four lakh Fifty Five Thousand Five	Rs. 31,36,500/-										
	8390383041 /	Nao Levildikai	No. RH 183, MIDC Chinchwad Mahabali Chowk	South St. Common St. Co.		Hundred Thirty Three Only) plus interest thereon plus	Rs. 3,13,650/-										
	9960736498	-	Chinchwad Pune 411019			other charges	Rs. 20,000/-										
12	ROSARB Ph: 8888856111	Shri. Samarth Krupa	All the piece and parcel of Property situated at Flat	Physical	23/01/2017	Rs. 24,84,411.00 (Twenty Four Lakh Eighty Four Thousand Four Hundred and Eleven) + Interest	Rs. 17,30,000										
	11. 0000050111	madailea	No. 8, Ground Floor, B Wing, Building No. A6, Sachin Gruha Sankul, Aradhna Housing Society (Aradhna			Thereon+ Other Charges	Rs. 1,73,000/-										
			Co-op. Housing Society Ltd), Sector 20, Gat No. 1458,1513 to 1518, Scheme No 3, Near PCMC Water Tank, Spine Road, Krishnanagar, Chikhali, Taluka Haveli, Pune			DOTTE EXPERITIVES THE PROPERTY OF THE PROPERTY	Rs. 10,000/-										

 Date & Time of E-Auction: Date: 19th November, 2020, 11.00 AM to 1.00 PM
 Last Date of Submission of Bid: Date: 18th November, 2020 Date & time of inspection of properties: Date: 09th November 2020

For detailed terms and conditions of sale, please refer to the link provided in https://www.bankofbaroda.in/e-auction.htm

Chief Manager & Authorised Officer. Bank of Baroda

Loan Account No.	Name of Borrower/ Co-Borrower/ Mortgagor/Guarantor	Detail of Mortgaged Property
SSCP02716- 70474916 (New oan No. 9001060101187517)	Riteshkumar Bachubhai Shah, Smt. Hemlataben Ritesh Kumar Shah	"Flat No. E-15, 4th Floor, Rajdeep Duplex & Duplex & Ploor, Rajdeep Duplex & Ploor, Rajdeep Duplex & Ploor, Rajdeep Ploor, Rogha, Mouje Shejpur, Bogha, Taluka Asarwa, Distt. Ahmedabad, Gujarat Admeasuring 56.33 Sq. Mtr

Place: Udaipur

Dated: 02/11/2020

September 30, 2020.

November 11, 2020 (both days inclusive).

where the shares are listed i.e. www.bseindia.com

TV VISION LTD

For: Reliance Chemotex Industries Limited

Company Secretary & Compliance Officer

(Chirag Gupta)

A SRI ADHIKARI BROTHERS ENTERPRISE

CIN: L64200MH2007PLC172707 Regd. Off.: 4th Floor, Adhikari Chambers, Oberoi Complex, New Link Road, Andheri (West), Mumbai 400 053 E-mail: cs@tvvision.in; Website: www.tvvision.in; Tel.: 022 - 4023 0000; Fax: 022 - 2639 5459

NOTICE

Notice is hereby given in terms of Regulations 29 and 47 of the SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, November 10, 2020, through electronic mode, inter alia, to consider and approve the Standalone and Consolidated Unaudited Financial Results of the Company for the guarter and half

The information is also available on the website of the Company viz. www.tvvision.in and is also available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) where the shares of the Company are listed.

Place: Mumbai Date: November 02, 2020

year ended September 30, 2020.

For TV Vision Limited Sd/-

Shilpa Jain

Company Secretary & Compliance Officer **AVIVA INDUSTRIES LTD**

CIN: L51100MH1984PLC034190 Registered Office: 4th Floor Java Talkies, S.V. Road,

Opp. Indraprastha, Borivali (W), Mumbai -400092, Maharashtra Corporate Office: C-3/1001, Anushruti Tower, Nr Jain Derasar, Opp. New York Tower, Nr Thaltej Cross Road, S.G Highway, Ahmedabad 380 054

Phone: +91 79 26856815; Email: aviva.amd@gmail.com;

Website: www.avivaindustries.com

NOTICE OF BOARD MEETING

NOTICE is hereby given that pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, November 09, 2020 at the Corporate Office of the Company, inter alia, to consider, approve & take on record the Unaudited Financial Result of the Company for the 2nd quarter ended on Septembe 30, 2020 as per Regulation 33 of the Listing Regulation and consider, approve & take on record the Unaudited Financial Result of the Company for the 2nd Quarter ended on September 30, 2020.

Pursuant to Regulation 47, afore said notice may be accessed on the Company's Website at www.avivaindustries.comand may also be accessed at the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com.

For, Aviva Industries Limited

Date: November 03, 2020 Place: Ahmedabad

Shivani Pathak Company Secretary & Compliance Officer



PUNJAB & MAHARASHTRA CO-OPERATIVE BANK LTD.

INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST FOR INVESTMENT / **EQUITY PARTICIPATION IN THE BANK FOR ITS RECONSTRUCTION**

RELEVANT PARTICULARS 1 Name of the entity Punjab & Maharashtra Co-operative Bank Ltd. 2 Date of commencement of 13.02.1984 Banking Business 3 Present Status Multi-State Scheduled Co-operative Bank 4 Authority under which entity is Multi-State Co-operative Societies Act 2002 incorporated 5 Registration No. & Date Reg. No. BOM/BNK/174 - October 26, 1983 LIC No. DBOD/UBD/MH.370 P -6 License No. & Date January 9, 1984 7 Address of the registered office 240, Shankar Sadan, Opp. Matalachmi Hospital, Sion East, Mumbai 400 022. 8 Address of Central Office Dreams Mall, Office No. 4 & 5, 3rd Floor, LBS Marg, Bhandup West, Mumbai 400 078. Investment / Equity participation for 9 Transaction details reconstruction of Punjab & Maharashtra Co-operative Bank Ltd. 10 Last date of EOI submission 15 December,2020 11 Obtaining Expression of Interest | EOI is available on website:www.pmcbank.com from the date of issuance. EOI can also be obtained by sending email to email id - ceo@pmcbank.com

Potential investors may visit www.pmcbank.com from time to time for further updates, if any. Please note that this advertisement /notice does not constitute and will not be deemed to constitute any commitment on the part of Punjab & Maharashtra Co-operative Bank Ltd (PMC Bank). Furthermore, this advertisement confers neither any right nor expectation on any party to participate. PMC Bank reserves the right to withdraw from the process or any part there of to accept or reject any/all offer(s)at any stage of the process and/or modify the process or any part thereof or to vary any terms without assigning any reasons. No financial obligations will accrue to PMC Bank in such an event. 3rd November 2020, Mumbai

> BSEL INFRASTRUCTURE REALTY LIMITED CIN: L99999MH1995PLC094498

Regd. Office: 737, 7th Floor, The Bombay Oilseeds & Oils Exchange Premises Co. op. Soc. Ltd., The Company Exchange, Plot No. 2, 3 & 4, Sector 19-A, Vashi, Navi Mumbai-400 705.

Tel.: +91-22-6512 3124, Tele Fax: +91 22 2784 4401. Website: www.bsel.com CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020 (Rupees in Lakhs, except per shares data) Quarter | Half year | Voor

No.	Particulars	ended September 30, 2020 Unaudited	ended September 30, 2020 Unaudited	Year ended March 31, 2020 Audited
1.	Total income from operations	47.03	143.53	(427.89)
2.	Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional items)	30.53	113.59	(650.51)
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	30.53	113.59	(650.51)
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items)	30.53	113.59	(652.07)
5.	Total comprehensive income for the period	30.53	113.59	(652.07)
6.	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	8,261.68	8,261.68	8,261.68
7.	Earning Per Share (EPS) - Basic - Diluted	0.04 0.04	0.14 0.14	(0.79) (0.79)
The	key information of the unaudited standalone tow:	financial resul	t of the Compa	any are given
1	Total income from operations	47.03	143.53	-427.89
2	Profit/(Loss) before tax	30.53	113.59	-652.67

Total comprehensive income for the period 30.53 113.59 -654.23 Notes: The above financial results have been reviewed by the Audited Committee and

Profit/(Loss) after tax

Dated: November 2, 2020

approved by the Board of Directors at its meeting held on November 2, 2020. The above extract of the detailed format of guarterly and half yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Detailed Quarterly Financial Results in the prescribed format are available on the website of Stock Exchanges

> For and on behalf of the Board of Directors **BSEL Infrastructure Realty Limited**

30.53

Place : Mumbai Alpa Hakani

(www.nseindia.com) and (www.bseindia.com) and the Company (www.bsel.com).

Mumbai

Company Secretary & Compliance Officer

113.59

-654.23

financialexp.epapr.in

Date: 31/10/2020

Place: Pune

Place: Kolkata

Consolidated Half Year Ended increased by 55.55% Y-o-Y basis

UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2020



हिन्द कॉमर्स लिमिटेड

सीआयएन: एल५१९००एमएच१९८४पीएलसी०८५४४० **नोंदणीकृत कार्यालय:** ३०७, अरुण चेंबर्स, ताडदेव रोड, मुंबई-४०००३४. दर.:९१-२२-४०५००१००, वेबसाईट:www.hindcommerce.com, ई-मेल:investor@hindcommerce.com

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंन्टस रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्य तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष आणि कंपनीचे इतर व्यवसायावर विमर्ष करणे. मान्यता देणे व नोंदपटावर घेणे याकरिता **बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२०** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा

मंडळ सभेची सूचना कंपनीच्या www.hindcommerce.com आणि बीएसई लिमिटेडच www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

हिन्द कॉमर्स लिमिटेडकरित सही/

ठिकाण : मुंबई दिनांक: ०३.११.२०२०

उमेश लाहोर्ट व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन:००३६१२१६)

झेनिथ स्टील पाईप्स ॲण्ड इंडस्ट्रीज लिमिटेड

(पुर्वीची झेनिथ बिर्ला (इंडिया) लिमिटेड)

सीआयएन:एल२९२२०एमएचे१९६०पीएलसी०११७७३ नोंदणीकृत कार्यालयः ५वा मजला, इंडस्ट्री हाऊस, १५९, चर्चगेट रेक्लेमेशन, मुंबई-४०००२० दूरध्वनी:०२२-६६६१६८४००, E-mail:zenith@zenithsteelpipes.com Website: www.zenithsteelpipes.com सूचना

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंद पटावर घेणे याकरिता **मंगळवार, १० नोव्हेंबर, २०२०** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे सदर सभेचे वरील तपशील कंपनीच्या www.zenithsteelpipes.com वेबसाईटवर स्टॉक एक्सचेंजसच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटव उपलब्ध आहे.

> झेनिथ स्टील पाईप्स ॲण्ड इंडस्ट्रीज लिमिटेडकरित (पुर्वीची झेनिथ बिर्ला (इंडिया) लिमिटेड)

> > सनिल सक्लेर

दिनांक: ०३.११.२०२० ठिकाण: मुंबई

ऑलिम्पीक ऑईल इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएनः एल१५१४१एमएच१९८०पीएलसी०२२९१२ नोंदणीकृत कार्यालय: ७०९, सी विंग, वन बिकेसी, इंडियन ऑईल पेट्रोपंपाजवळ, जी ब्लॉक, बीकेसी, वांद्रे (पुर्व), मुंबई-४०००५१. दुरध्वनीः ९१-२२-२६५४०९०१, फॅक्सः ९१-२२-२६५२०९०६ वेबसाईट:www.olympicoil.co.in, ई-मेल:olympicoilltd@gmail.com

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्य तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरित रविवार, ८ नोव्हेंबर, २०२० रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे

सदर माहिती स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्य

च्या वतीने व करित ॉलिम्पीक ऑईल इंडस्ट्रीज लिमिटेड सही/ निपुन वम

दिनांक : ०३.११.२०२० ठिकाण : मुंबई

www.olympicoil.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

पुर्णवेळ संचालव डीआयएन:०२९२३४२३

नमुना क्र.आयएनसी-२५ए पब्लिक कंपनीचे प्रायव्हेट कंपनीमध्ये रुपांतरणासाठी वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात

क्षेत्रिय संचालक, सहकार मंत्रालय, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ४१ प्रकरणात

खानदेश बिल्डर्स लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय: बी-११०, दामजी शामजी कॉर्पोरेट स्क्वेअर, लक्ष्मी नगर, घाटकोपर, अंधेरी (पुर्व), लिंक रोड, मुंबई-४०००७५

आणि

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, **शनिवार, ३१ ऑक्टोबर**, २०२० रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रुपांतरणासाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ सहवाचिता त्यातील नियमाअंतर्गत अर्ज करण्याचे

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नियोजित स्थिती बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, १००, एव्हरेस्ट, ५वा मजला मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२ यांच्या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला खाली नमुद केलेल्या नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

खानदेश बिल्डर्स लिमिटेडकरिता सही/-

किशोर रामकृष्ण भाउसार ठिकाण: मुंबई डीआयएन:00९६९३१३ दिनांक: ०३.११.२०२० नोंदणीकृत कार्यालय: बी-११०, दामजी शामजी कॉर्पोरेट स्क्वेअर, लक्ष्मी

नगर, घाटकोपर, अंधेरी (पुर्व), लिंक रोड, मुंबई-४०००७५

ZEE

Extraordinary Together

ASPIRA अस्पीरा पॅथलॅब ॲण्ड डायग्रॉस्टिक्स लिमिटेड

सीआयएन:एल८५१००एमएच१९७३पीएलसी२८९२०९ नोंदणीकृत कार्यालय: फ्लॅट क्र.२, आरडी शाह इमारत, श्रद्धानंद रोड, घाटकोपर रेल्वे स्थानका समोर, घाटकोपर (प.), मुंबई-४०००८६. ई-मेल:info@aspiradiagnostics.com वेबसाईट:www.aspiradiagnostics.com

प्तेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ व्या लागू तरतुदीनुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी मंपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व नान्यता देणे याकरिता **मंगळवार, १० नोव्हेंबर, २०२०** रोजी कंपनीच्या संचालक

सदर सूचना कंपनीच्या https://www.aspiradiagnostics.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या https://www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

अस्पीरा पॅथलॅब ॲण्ड डायग्नॉस्टिक्स लिमिटेडकरिता

सही / -ठिकाण : मुंबई ममता माव दिनांक: ०३.११.२०२० कंपनी सचिव

गोल्डक्रेस्ट कॉर्पोरेशन लिमिटेड

सीआयएन:एल७४९९९एमएच१९८३पीएलसी०२९४०८ देवीदास मेन्शन, ३रा मजला, मीरवेदर रोड, कुलाबा, मुंबई-४०००३९. दूरध्वनी:०२२-२२८३७४८९/९०, ई-मेल:office@goldcrestgroup.com वेबसाईट:www.goldcrestgroup.com

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) ग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१) नुसार मर्यादित पुनर्विलोकन अहवालासह ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२०** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

नियम ४७(२) नुसार सदर सूचना कंपनीच्या www.goldcrestgroup.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. गोल्डक्रेस्ट कॉर्पोरेशन लिमिटेडकरित

दिनांक : ०४.११.२०२० मरिसा फेरेर कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

जाहीर सूचना - आयडी कार्ड हरवले OICICI Bank

नोंदणीकृत कार्यालय : आयसीआयसीआय बँक ति., आयसीआयसीआय बँक टॉवर, चकली सर्कल जवळ, जुना पाद्रा रोड, बडोदा-३९०००७. कॉर्पोरेट कार्यालय - आयसीआयसीआय बँक टॉवर्स, बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स बांद्रा (पू), मुंबई-४०००५९

ति. ने जारी केलेले श्री मोहम्मद नसीम खान यांचे एक आयडी कार्ड राहत्या घराच्या परिसरातुन ०२.११.२०२० हेरोजी गहाळ आणि/किंवा हरवले आहे. कोणाला सापडल्यास मॅनेजर, डेब्ट सर्व्हिसेस ॲण्ड मॅनेजमेंट ग्रुप, आयसीआयसीआय बँक लिमिटेड ला कळवावे

त्यामुळे आयसीआयसीआय बैंक लिमिटेडच्या सर्व ग्राहकांना याद्वारे सुचित करण्यात येते की, आयडी कार क्र.२५७५४ धारक कोणत्याही अनिधकृत व्यक्तिला कोणतेही प्रदान करु नये. कृपया पुढे सूचना घ्यावी की कोणीही सदर आयडी कार्डधारक कोणत्याही व्यक्तिला प्रदान करित असल्यार

ृत्याची, तिची स्वत: चा खर्च, जोखीम आणि परिणामांवर तसे करावे आणि आयसीआयसीआय बँक कोणत्यार्ह प्रदानासाठी बंधनकारक आणि/किंवा जबाबदार राहणार नाही . दिनांक:०२.११.२०२० आयसीआयसीआयबँक लि. करिता ठिकाण: मुंबई

बीएसईएल इन्फ्रास्ट्रक्चर रियाल्टी लिमिटेड

मीआयएन:एल९९९९एमएच१९९५पीएलसी०९४४९८ नोंदणीकृत कार्यालय: ७३७, ७वा मजला, दी बॉम्बे ऑईलसिडस् ॲण्ड ऑईल एक्सचेंज प्रिमायसेस जो-ऑप.सो.लि., दी कंपनी एक्सचेंज, प्लॉट क्र.२,३ व ४, सेक्टर १९ए, वाशी, नवी मुंबई-४००७०८ दूर.क्र.:+९१-२२-६५१२३१२४, फॅक्स क्र.:+९१-२२-२७८४४४०१, वेबसाईट:www.bsel.com ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता एकत्रित अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त							
अ.		संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेले वर्ष			
क्र.	तपशील	३०.०९.२०	३०.०९.२०	३१.०३.२०			
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित			
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	४७.०३	१४३.५३	(४२७.८९)			
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(कर व विशेष साधारण बाबपुर्व)	३०.५३	११३.५९	(६५0.५१)			
3	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/						
	(तोटा)(विशेष साधारण बाबनंतर)	३०.५३	११३.५९	(६५०.५१)			
γ	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/						
	(तोटा)(विशेष साधारण बाबनंतर)	३०.५३	११३.५९	(६५२.०७)			
ų	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	३०.५३	११३.५९	(६५२.०७)			
ξ	भरणा केलेले समभाग भांडवल						
	(दर्शनी मुल्य रू.१०/- प्रत्येकी)	८२६१.६८	८२६१.६८	८२६१.६८			
b	उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस)						
	– मूळ	0.08	०.१४	(0.68)			
	– सौमिकृत	0.08	0.88	(०.७९)			
कंप	ानीचे अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय वि	नेष्कर्षाची प्रमुख	माहिती खाली	नप्रमाणे			
ξ	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	₹0.03	१४३.५३	-४२७.८९			
2	करपूर्व नफा/(तोटा)	३०.५३	११३.५९	-६५२. ६ ७			
ж	करानंतर नफा/(तोटा)	३०.५३	११३.५९	-६५४.२३			
γ	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	३०.५३	११३.५९	-६५४.२३			

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे मर्यादित पुनर्विलोकन करण्यात आले आणि २ नोव्हेंबर, २०२०

गेजी बालेल्या मंचालक मंडलाच्या मधेत मान्य करण्यात आले सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक व अर्धवार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपूर्ण त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.bsel.con वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> संचालक मंडळाच्या वतीने व करित बीएसईएल इन्फ्रास्टक्चर रियाल्टी लिमिटेड सही/

दिनांक: ०२.११.२०२० अल्पा हाकानी कंपनी सचिव व सक्षम अधिकार्र

मंगल क्रेडीट ॲण्ड फीनकॉर्प लिमिटेड

सीआयएन:एल६५९९०एमएच१९६१पीएलसी०१२२२७ नोंद.कार्यालय: १७०१/१७०२, १७वा मजला, ए विंग, लोटस कॉर्पोरेट पार्क पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६३. द्रर.:०२२-४२४६१३००, ई –मेलःcompliance@mangalfincorp.com, वेबसाईट:www.mangalfincorp.com सूचना

मेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २ सहवाचिता नियम ४५ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, <mark>३० सप्टेंबर, २०२०</mark> रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **बुधवार, ११ नोव्हेंबर, २०२०** रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे

मंगल क्रेडीट ॲण्ड फीनकॉर्प लिमिटेडकरित मेघराज जैन व्यवस्थापकीय संचालक दिनांक: ०३.११.२०२०

डीआयएन:०१३११०४१

लिंक्स मशिनरी ॲण्ड कमर्शियल्स लिमिटेड

ठिकाण: मुंबई

सीआयएन:एल२९२९९एमएच१९६०पीएलसी०११८७ नोंदणीकृत कार्यालयः वॉर्डन हाऊस, ३४०, जे.जे.रोड, भायखळा, मुंबई-४००००८. दूर.:९१-२२-२३०२७९००, फॅक्स:९१-२२-२३०७७२३१, कं.कोड:५०५३२० वेबसाईट:www.lynxmachinery.com, ई-मेल:cosec@lynxmachinery.com

३० सप्टबर, २०२० राजा सपलल्या तिमाहाकारता निष्कषाचा अहवाल									
·	((रु.हजारात, ईपीए	(स व्यतिरिक्त)						
तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष						
	३०.०९.२०२०	३०.०९.२०१९	३१.०३.२०२०						
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित						
एकूण उत्पन्न	0	१८२४	9993						
एकूण	0	१८२४	9993						
कर व अपवादात्मक बाबपुर्व कालावधीकरिता नफा/(तोटा)	(८२४)	389	-894६						
करपूर्व कालावधीकरिता नफा/(तोटा)	'	1 '							
(अपवादात्मक बाबनंतर)	(८२४)	389	-894६						
करानंतर कालावधीकरिता नफा/(तोटा)	(८२४)	389	-894६						
सर्वकष उत्पन्नानंतर एकूण नफा/(तोटा) (करानंतर)	(209)	389	-3902						
भरणा केलेले समभाग भांडवल	' !	1							
(दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती शेअर)	£000	£000	£000						
राखीव-इतर समभाग (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद		1							
पत्रकात दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)		1	-348						
उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (रू.१०/- प्रत्येकी)		1							
(विशेष साधारण बाबपूर्व)		1							
. 57	(9.30)	0.40	(६.९३)						
मूळ सौमिकृत	(9.30)	0.40	(६,९३)						
्यार्थिकीकाण गा वी		1							

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक / वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नम्ना कंपनीच्या www.lvnxmachinerv.com वेबसाईटवर आणि बीएसई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> मंडळाच्या वतीने लिंक्स मशिनरी ॲण्ड कमर्शियल्स लिमिटेडकरिता सही / पद्मनाभ जजोदीया

ठिकाणः मुंबई दिनांकः ०२.११.२०२० डीआयएन:०००८६०९९

अडवानी हॉटेल्स ॲंण्ड रिसॉर्ट्स (इंडिया) लिमिटेड

(सीआयएन: एल९९९९९एमएच**१९८७पीएलसी०४२८९१)** कार्यालय: १८ए व १८बी, जॉली मेकर चेंबर्स–२, नरिमन पॉईंट, मुंबई–४०००२१ द्र.क.:०२२-२२८५०१०१ **फॅक्स क**::०२२-२२०४०७४४

ई-मेल:cs.ho@advanihotels.com वेबसाईट:www.caravelabeachresortgoa.com

सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षाित वित्तीय निष्कर्ष विचारात

घेणे व मान्यता देणे याकरिता **मंगळवार, १० नोव्हेंबर, २०२० रोजी** कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. वित्तीय निष्कर्ष कंपनीच्या www.caravelabeachresortgoa.com वेबसाईट वर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या कोड ऑफ कन्डक्ट नुसार आणि कंपनीच्या अंतर्गत कंपनी समभाग व्यवहाराची व्यापार खिडकी सर्व संचालक/पदसिध्द कर्मचारी यांच्याकरिता । ऑक्टोबर, २०२० पासून जनतेकडे ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या द्वितीय तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष अर्थात अप्रकाशित मुल्य माहिती खुले केल्यानंतर

अडवानी हॉटेल्स ॲण्ड रिसॉर्ट्स (इंडिया) लिमिटेडकरिता

दिनांक: ०३.११.२०२० ठिकाण: मुंबई

४८ तासानंतर उघडण्यात येईल

सही / निलेश जैन कंपनी सचिव

विपुल ऑर्गेनिक्स लि.

(सीआयएन:एल२४११०एमएच१९७२पीएलसी०१५८५७) नोंदणीकृत कार्यालय: १०२, अंधेरी इंडस्ट्रियल इस्टेट, विरा देसाई रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३ द्र: ०२२-६६१३९९९, फॅक्स: ०२२-६६१३९९७७/७५

वेबसाईट:www.vipulorganics.com

सूचना मेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९(१)(अ) व ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय नेष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता **मंगळवार, १० नोव्हेंबर, २०२०** रोजी

सदर माहिती आणि कंपनीचे शेअर जेथे सूचिबध्द आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.vipulorganics.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत

विपुल ऑर्गेनिक्स लिमिटेडकरिता सही /

ठिकाणः मुंबई दिनांकः ०२.११.२०२०

योगिता मुंधरा कंपनी सचिव व सक्षम अधिकारी सदस्यत्व क्र.:ए५७४३६



नोंद. कार्या.: १२२, मिस्री भवन, २रा मजला, दिनशॉ वाच्छा रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२०;

कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

दूर.:६६२५६२६२; फॅक्स:२२८२२०३१;

संचालक

वेबसाईट:www.orbitexports.com, ई-मेल:investors@orbitexports.com orbit exports ltd. सीआयएन:एल४०३००एमएच१९८३पीएलसी०३०८७२

२० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु. लाखात)

			एकमेव		एकत्रित			
अ.		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	
क्र.	तपशील	३०.०९.२०२० अलेखापरिक्षित	३०.०९.२०१९ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२० अलेखापरिक्षित	३०.०९.२०२० अलेखापरिक्षाित	३०.०९.२०१९ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२० अलेखापरिक्षात	
9	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	90८२.२9	३७६७.१४	२५८१.९५	१८६०.८९	३७९४.९७	२७५४.१५	
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवातामक व विशेष साधारण बाबपूर्व)	१६२.८५	७८२.८५	(२३.०६)	904.02	७९७.9४	(५९.٩٩)	
3	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवातामक व विशेष साधारण बाबनंतर)	१६२.८५	७८२.८५	(२३.०६)	904.02	७९७.9४	(५९.٩٩)	
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवातामक व विशेष साधारण बाबनंतर)	9२५.४०	६८३.९९	(93.८५)	930.40	६९६.९४	(89.90)	
ч	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	920.23	६८०.०९	(२४.७५)	934.८२	६८२.१६	(५७.६७)	
Ę	समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रति)	२७३८.३१	२७३८.३१	२७३८.३१	२७३८.३१	२७३८.३१	२७३८.३१	
O	राखीव (पुर्नमुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार	-	-	-	-	-	-	
۷	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ – प्रत्येकी)(वार्षिकीकरण नाही) मूळ व सौमिकृत	०.४६	2.84	(0.04)	0.40	२.४९	(0.9८)	
۱ ۸								

- सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या (बीएसईच्या http:// www.bseindia.com व एनएसईच्या www.nseindia.com) वेबसाईटवर व ऑबिट एक्स्पोर्टस् लिमिटेडच्या (http:// www.orbitexports.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- वरील वित्तीय निष्कर्षांचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ३ नोव्हेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. ३० सप्टेंबर, २०२० रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी मर्यादित पुनर्विलोकन केले आणि त्यावर अफेरबदल अहवाल वितरीत केला.

ऑर्बिट एक्स्पोर्ट्स लिमिटेडकरिता पंकज सेठ

डीआयएन:०००२७५५४

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

ठिकाणः मुंबई दिनांकः ०३.११.२०२०

ZEE ENTERTAINMENT ENTERPRISES LIMITED

CIN: L92132MH1982PLC028767

Regd. Office: 18th Floor, 'A' Wing, Marathon Futurex, N M Joshi Marg, Lower Parel, Mumbai-400013 Tel:-91-22-7106 1234 Fax:-91-22-2300 2107 Website: www.zeeentertainment.com

Financial Results for the quarter and half year ended 30 September 2020

(₹ in lakhs)

C.,		Standalone						Consolidated				
Sr. No		Quarter ended on 30/09/2020 Unaudited	Quarter ended on 30/09/2019 Unaudited	Half year ended on 30/09/2020 Unaudited	Half year ended on 30/09/2019 Unaudited	Year ended on 31/03/2020 Audited	Quarter ended on 30/09/2020 Unaudited	Quarter ended on 30/09/2019 Unaudited	Half year ended on 30/09/2020 Unaudited	Half year ended on 30/09/2019 Unaudited	Year ended on 31/03/2020 Audited	
1	Total income from operations*	158,048	185,165	269,297	364,154	721,899	172,270	212,201	303,473	413,013	812,986	
2	Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	34,204	41,342	43,089	114,427	148,716	26,448	67,480	32,213	141,914	124,061	
3	Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	24,494	24,280	33,379	97,365	120,284	16,738	50,418	22,503	124,852	95,629	
4	Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	17,190	19,759	23,617	70,978	74,796	9,341	41,209	12,269	94,185	52,459	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss)	17,232	19,574	23,741	70,620	76,265	6,558	47,177	10,557	97,282	65,823	
	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]											
6	Equity Share Capital	9,605	9,605	9,605	9,605	9,605	9,605	9,605	9,605	9,605	9,605	
7	Other equity (excluding revaluation reserves)					755,836					924,787	
8	Networth **					824,941					993,892	
9	Outstanding redeemable preference shares (Paid up value)					80,678					80,678	
10	Earnings per Share (of Rs. 1/- each) (for continuing operations)											
	Basic (Rs.) (Not Annualised)	1.79	2.06	2.46	7.39	7.79	0.98	4.30	1.30	9.83	5.48	
	Diluted (Rs.) (Not Annualised)	1.79	2.06	2.46	7.39	7.79	0.98	4.30	1.30	9.83	5.48	

*Excludes other income **Includes preference share capital

Notes:

- 1. The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on Company's website at www.zeeentertainment.com.
- 2. This financial statement has been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS), the provisions of the Companies Act, 2013 (the Act), as applicable and guidelines issued by the Securities and Exchange Board of India (SEBI).

Place: Mumbai Date: 2 November 2020 **Punit Goenka**

Managing Director & CEO